

Paramatrix Technologies Limited

(Formerly known as Paramatrix Technologies Pvt. Ltd.)
CIN: L72200MH2004PLC144890

Regd Off

E-102, 1st Floor, Sanpada Rly. Stn. Complex, Sanpada, Navi Mumbai - 400 705 Tel: +91-22-41518700

Email: info@paramatrix.com www.paramatrix.com

15th August, 2025

To,
Listing Compliance Department,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra East, Mumbai – 400051, Maharashtra, India.

Company Symbol: PARAMATRIX

Subject: Newspaper Advertisement - Intimation under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Please find attached herewith copies of newspaper advertisements published in the Active Times (English) and Lakshadweep (Marathi) today i.e. 15th August, 2025, both newspapers having electronic editions, regarding the confirmation of completion of despatch of Notice of the 21st Annual General Meeting ('AGM') to be held on Monday, 8th September 2025 at 11:30 a.m. through Video Conferencing/Other Audio-Visual Means, along with the Annual Report for the Financial Year 2024–25, through electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agent/Depository Participants ("DPs")/Depositories, and despatch of a letter providing a web link to access the aforesaid documents on the website of the Company to those members who have not registered their e-mail addresses, and serving the intimation of cut-off date i.e. Monday, 1st September, 2025 for determining eligibility of Members to attend the AGM and cast vote through electronic means (remote e-voting and e-voting at the AGM) in terms of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The above information is also available on the website of the Company.

This is for your information and records.

Thanking you, Yours faithfully,

FOR PARAMATRIX TECHNOLOGIES LIMITED

(Formerly Known as Paramatrix Technologies Private Limited)

Shubhada Mahendra Shirke Company Secretary & Compliance Officer

Place: Navi Mumbai

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that the Mumbai Housing Area Development Authority (MHADA) allotment Letter in the name of MR. PRADEEP UTTAM JADHAV, had been lost/misplaced from my client MR. RAMESH
HARI AHIR, for which a lost complaint is lodged at Borivali Police Station, Mumbai through Online Complaint No. 106355-2025, dated 14-08-2025.

2025, dated 14-08-2025.

ANY PERSON or PERSONS having any claim or claims against or in respect of the aforesaid allotment Letter/Certificate issued by MHADA in respect of the Room No. B-01, Gorai (2) PANCHAVATI Co-op. Hsg. Soc. Ltd., Plot No. 145, RSC-35, Gorai, Borivali (West), Mumbai-400 092, and any other related decuments and/or remises or any related documents and/or premises or any part thereof by way of any right, title o part thereof by way of any right, title or interest, mortgage, encumbrances, lease, lien, charges or otherwise howsoever are hereby requested to make the same known in written with documentary proof to said Advocate or said address, within a 14 (Fourteen) days from the date of hereof otherwise such claim or claims, if any will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably nconditionally and irrevocably

nconditionally and irrevocably.

ADV. R. K. TIWARI (Adv. High Court)
C-3/003, Chandresh Hills, 1,2,3 Lodha Marg,
chole Road, Nallasopara (E), Palghar-401 209

Net Profit / (Loss) for the period before tax

Net Profit / (Loss) for the period after tax

Date: 13/08/2025

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given that Akbari Abu Hamza Ansari (DOB 07/11/1996) daughter of Abu Hamza **Ansari,** currently living at Madni Masjid, Padma Nagar Zopadpatti, Road No. 14 Baiganwadi, Govandi, Mumbai

I Akbari Abu Hamza Ansari have since applied for my Birth Certificate at Tehsildar Off., Kurla-Mulund, Mumbai. hereby legally invite claims from any all having any objections / claims **withir** 15 days from the date of publication of this notice with supporting documents. I not, thereafter all objections / claims will be considered null & void

Date: 15 August 2025 Mrs. Akbari Abu Hamza Ansar Call-8104089749

EAST WEST FREIGHT CARRIERS LIMITED

Regd. Office: 62, Adarsh Industrial Estate, Sahar Chakala Road, Andheri East, Mumbai -400099 CIN:L74110MH1981PLC298496 Website: www.ewfcpl.com Email: cs@ewfcpl.com

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended 30.06.2025

	C	uarter Ende	d	Year Ended
Particulars	30-06-25	31-03-25	30-06-24	31-03-25
	Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
Total Income from Operations	5,669.20	5,986.68	9,279.31	28,668.88
Net Profit / (Loss) for the period before Tax, Exceptional	(25.70)	50.70	113.64	233.97
Net Profit / (Loss) for the period before tax after				
Exceptional items	(25.70)	50.70	113.64	233.97
Net Profit / (Loss) after tax & Exceptional items	(25.20)	42.45	69.54	151.83
Non-Controling Interest	6.95	10.77	8.00	22.36
Total Comprehensive Income	(47.30)	17.21	84.17	123.79
Paid up Equity Share Capital				2,551.50
Earnings Per Share (of Rs. 2/- each)				
1. Basic:	(0.03)	0.02	0.05	0.10
2. Diluted:	(0.03)	0.02	0.05	0.10
Note: 1 Additional Information on Standalone Financial Results Pursuants to Reg. 47(1)(b))	
Total Income from Operations	5,359.81	5,491.84	8,951.25	27,167.94

I. The above is an extract of the unaudited Standalone/Consolidated Financial Results for the Quater ended 30/06/2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosur Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity viz (www.bseindia.com) and (www.ewfcpl.com).

(63.01)

(53.01)

(2.64)

0.39



By orders of the Board For East West Freight Carriers Ltd Aiaz Shafi Mohamme Managing Directo

72.56

37.56

113.98

63.42

EXPLICIT FINANCE LIMITED

CIN:L65990MH1994PLC076788 Regd. Office: 305, SOHAN COMMERCIAL PLAZA, VASAI EAST, PALGHAR - 401 210 Website: www.explicitfinance.net Email: explicit_finance@rediffmail.com STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025

(HS. IN LAKINS EXCEPT PER SIN						
Sr. No.	Particulars	Quarter ended 30-06-25 (Unaudited)	Quarter ended 30-06-24 (Unaudited)			
1	Total Income from operation	89.27	142.00			
2	Net Profit (Loss) for the period					
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	9.93	(9.51)			
3	Net Profit (Loss) for the period before Tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	9.93	(9.51)			
4	Net Profit /(Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items	9.93	(9.51)			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)					
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9.93	(9.51)			
6	Equity Share Capital	926.76	926.76			
7	Earnings Per Share (EPS) (for continuing and discontinued operations)					
	a) Basic	0.11	(0.10)			
	b) Diluted	0.11	(0.10)			

Notes:- 1) The above unaudited financial results for the quarter ended 30th June, 2025 have been reviewed and ecommended by the Audit - Committee and approved by the Board of Directors of the company at their meeting held on 14th August, 2025. 2) The figures for the corresponding previous period have been regrouped/reclassified wherever necessary, tomake them comparable. 3) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the stock exchange website - www.bseindia.com and on Company's Website - www.explicitfinance.net

By order of the Roard For Explicit Finance Limited **Gopal Dave** Chairman DIN:00334120

Place : Mumbai Date : 14-08-2025

RRP SEMICONDUCTOR LIMITED

(FORMERLY KNOWN AS G D TRADING AND AGENCIES LIMITED)
(CIN: L51900MH1980PLC022672)

Registred office: A396/397, TTC Industrial Area, Mahape, Thane, Maharashtra, India, 400710
Email ID: gdtal2000@gmail.com Website:www.gdtal.com Contact No: 9223400434 UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2025

PARTICULARS		Standalone (In lacs)				
		Quarter	Quarter	Year		
T ANTITO EATITO	Ended	Ended	Ended	ended		
	30,06,2025	30.06.2024	31,03,2025	31,03,2025		
Total income from operations (net)	-	511.00	600.00	3,159.14		
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(28.83)	168.03	140.51	1,146.37		
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(28.83)	168.03	140.51	1,146.37		
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(28.83)	168.03	140.51	1,146.37		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(28.83)	168.03	(159.49)	846.37		
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per Equity Share)	1,362.40	1,362.40	1,362.40	1,362.40		
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance						
Sheet of previous year)	(249.28)	(400.73)	278.11	278.11		
Earnings Per Share (before Exceptional items) (of Rs. 10/- each)						
Basic :	(0.21)	1.23	(1.17)	6.21		
Diluted:	(0.21)	1.23	(1.17)	6.21		
Earnings Per Share (after Exceptional items) (of Rs. 10/- each)						
Basic :	(0.21)	1.23	(1.17)	6.21		
Diluted:	(0.21)	1.23	(1.17)	6.21		
Notes:						

Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary.

The above results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meeting held on August 14, 2025. The results for the quarter ended 30th June 2025 have beer subjected to limited review by the Auditors.

3) The company operates in only one of the segment and therefore disclosure under IndAS 108 "Operating Segment is not required.

Date: 14/08/2025

For RRP Semiconductor Limited Sd/-Manas Ranjan Palo

GRANDMA TRADING AND AGENCIES LIMITED

CIN:L99999MH1981PLC409018 d. Office: Office no. 117, First Floor, Hubtown Solaris, NS Phadke Marg, Andheri (E), Mumbai, Mah TEL: 022 – 35138614 / 35138615; E-mail: grandmatrading@gmail.com; Website: www.grandmat Statement of Standalone Unaudited Financial Results For the

	Quarter ended on Ju	ne 30, 202	5		(Rs. in Lakh)
Sr.		Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
No.	Particulars	30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	0.00	4.61	0.00	22.31
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)		-7.77	-24.88	-29.89
3	3 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))		-123.26	-24.88	-145.38
4			-123.26	-24.88	-145.38
5			-123.26	-24.88	-145.38
6	Equity Share Capital	1306.00	1306.00	1306.00	1306.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	-			-1299.04
8	8 Earnings Per Share (of ₹1 /- each) (for continuing and discontinued operations) -				
	1. Basic:	-0.005	-0.094	-0.019	-0.111
	2. Diluted :	-0.005	-0.094	-0.019	-0.111

above is an extract of the detailed format of Quarterly Un-Audited Financial Results filed with the Stock Exchanges under ulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unted Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on ust 14, 2025.

The aforesaid Un-Audited Financial Results will be uploaded on the Company's website www.grandmatrading.co.in and will also be available on the website of BSE Limited www.bseindia.com The Company is engaged in only one Segment and as such there are no separate reportable segments as per 'IND AS - 108' operating Segments.

FOR GRANDMA TRADING AND AGENCIES LIMITED

Whole-Time Director & Chief Financial Office

G.K.P. PRINTING & PACKAGING LTD.

mpion Compound, Opp. Chachas Dhaba, Vasai, Palghar - 40120 CIN L21012MH2018PLC307426 • Email: gkpcompliance@gmail.com • website: www.gkpl.in Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2025

	(
Sr.		Qı	Quarter Ended		
No.	Particulars	30/06/2025	31/03/2025	30/06/2024	31/03/2025
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1.	Total Revenue from Operation	627.75	731.62	659.38	3038.13
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional & / or Extraordinary items	7.03	22.06	20.35	85.26
3.	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and / or Extraordinary				
	items#)	7.03	22.06	20.35	85.26
4.	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and / or Extraordinary				
	items#)	7.57	23.79	17.76	85.16
5.	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) for the period				
	(after tax) and Other Comprehensive		10.1777		
	Income (after tax)	7.57	23.79	17.76	85.16
6.	Equity Share Capital Face				
	Value Rs. 10/- Each	2199.88	2199.88	2199.88	2199.88
7.	Earnings per share (of Rs.10/- each)				
	(for countinuing & discountinued Operation:				
	A. Basic	0.03	0.11	0.08	0.39
	B. Diluted	0.03	0.11	0.08	0.39

The above is an Extract of the detailed format of Unaudited Quarter Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www. bseindia.co

and on the website of the Company i.e. www.gkpl.in.

These Standalone Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee in its meeting conclude on 14th August, 2025 and were approved by the Board of Directors in their meeting held on 14th August, 2025. For, G.K.P. Printing & Packaging Limited, Place: Vasa Date: 14.08.2025 Sd/- Keval Goradia - Managing Director

> Kogta Financial (India) Limited
> CIN No. U67120RJ1996PLC011406, Corporate Office: S-1 Gopalbari, Near
> Ajmer Pulia, Opp. Metro Pillar No. 143, Jaipur - 302001, Rajasthan, India.
> Tel.: +91 141 6767067, Registered Office: Kogta House, Azad Mohalla, Bijainagar – 305624 **Kogta Financial (India) Limited** Rajasthan, India | Email: info@kogta.in | www.kogta.in

APPENDIX IV [See Rule 8(1)] POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Kogta Financial (India) Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule 2002, issued a demand notice dated 21.11.2024 calling upon th orrowers/Guarantor/Mortgagor MR. SANDIP DEVRAM NANNAWARE S/O MR. DEVRAM BHANUDAS NANNAWARE (Applicant/Mortgagor) SAKSHI ENTERPRISES THROUGH PROPRITOR SANDIP DEVRAM NANNAWARE, MRS. MANGAL BHIMRA KAMBALE W/O SANDIP DEVRAM NANNAWARE (Co-Applicant), DEVRAM @ DEO RAM BHANUDAS NANNAWARE S/O MR. BHANUDAS BAPU NANNAWARE (Co Applicant), MR. GANESH RAMESH NARAD S/O MR. RAMESH BAHINAJI NARAD (Co-Applicant) Loan Account No. 0000198459 to repay the amount mentioned i the notice being RS.2002796/- (Rupees Twenty Lakh Two Thousand Sever Hundred Ninety Six Only) as on 19/11/2024 payable with further interest and other legal charges until payment in full within 60 days from the date of notice/date of receipt of the said notice. The borrower/ mortgagor having failed to repay th amount, notice is hereby given to the borrower/ mortgagor and the public i general that the undersigned has taken possession of the property described nerein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 13th of Aug of the year 2025. Th borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of th Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower mortgagor in particular and the public in general is hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charg of the Kogta Financial (India) Limited for an amount of being RS.2002796/- (Rupee Twenty Lakh Two Thousand Seven Hundred Ninety Six Only) as on 19/11/2024 payable with further interest and other legal charges and interest & expense

Description of Immovable Property

All That Piece and Parcel of Property Old Survey No. 592/1, New Survey Gut No. 592/1/1/B, Old Municipal Milkat No. 592/1/1P, New Municipal Milkat No. W22000139, Total Area 200 SQ. Mtrs., Situated At Tileashwar Parisar, AP Rahuri Bl Tal. Rahuri, Distt. Ahmadnagar, Maharashtra. Owned By Mr. Devram Bhanuda

MORTGAGED PROPERTY BOUNDED AS UNDER: -

East – SURVEY NO. 192/1/1 PART, West – 12 MT. DP ROAD, North – 4.50 MT. WIDE ROAD, South - SURVEY NO. 192/1/1 PART PAIKL& PROPERTY OF JARE & TOD MAL.

Place: Rahuri, Ahmadnaga Kogta Financial (India) Limited

PARAmatrix[®]

Paramatrix Technologies Limited

(Formerly known as Paramatrix Technologies Pvt. Ltd.) CIN: L72200MH2004PLC144890 Regd Off.: E-102, 1st Floor, Sanpada Rly. Stn. Complex, Sanpada, Navi Mumbai - 400 705

Tel: +91-22-41518700, Email: info@paramatrix.com, www.paramatrix.com

NOTICE OF 21ST ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 21st Annual General Meeting of M/s. Paramatrix Technologies Limited ("Company") will be neld on Monday, 8th September, 2025 at 11.30 A.M. IST through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business set forth in the Notice of the AGM.

The Notice of the 21st AGM and Annual Report for the financial year ended 31st March, 2025 have been sent in electronic mode only to all the nembers whose e-mail address are registered with the Company or Company's Registrar & Share Transfer Agent viz. Bigshare Services Pvt. Limited ('Bigshare')/ Depository Participant(s)/Depositories. Further, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI LODR, a letter providing a web-link for accessing the Notice of AGM and Annual Report has been sent to those members who have not registered their e-mail address. The despatch of Annual Report together with the Notice of AGM by e-mail and letters under Regulation 36(1)(b) of SEBI LODR have been completed or Thursday, 14th August, 2025.

Members may note that the Notice of the AGM and the Annual Report is made available on the Company's website at www.paramatrix.com and website of the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of the National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com.

Members holding shares, as on the cut-off date i.e. Monday, 1 September, 2025, may cast their votes electronically on the Ordinary businesses as set forth in the Notice of the AGM. Detailed procedure for remote e-voting before the AGM / remote e-voting during the AGM and for attending the AGM through VC / OAVM is provided in the Notes to the Notice of the AGM.

Few important dates are as follows:		
Cut-off date for determining eligibility to vote at the AGM	Monday, 1 st September, 2025	
Date and Time of commencement of remote e-voting	Wednesday, 3 rd September, 2025 at 09:00 a.m. (IST)	
Date and Time of end of remote e-voting	Sunday, 7 th September, 2025 at 5:00 p.m. (IST)	
Date and time of commencement of Speaker registration	Tuesday, 2 nd September, 2025 9:00 a.m. (IST)	
Date and time of end of Speaker registration	Friday, 5 th September, 2025 (5:00 p.m. IST)	
The remote e-voting module shall be disabled at $5:00$ pm. IST on $7^{\rm m}$ September, 2025 and once the votes on a resolution is cast by the		

member, the member shall not be allowed to change it subsequently. The facility for joining the AGM through VC/OAVM shall be open from 11:00 a.m. (IST) on Monday, 8th September, 2025 and will be available to Members on a first-come, first-served basis.

The facility for voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolution through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the AGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again, only those persons whose names are recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by he depositaries as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions ("FAQ's") for Shareholders and e-voting user manual for Shareholders available in the download section of www.evoting.nsdl.com or call at toll ree no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Ms Apeksha Gojamgunde Assistant Manager at evoting@nsdl.com.

> For Paramatrix Technologies Limited (Formerly Known as Paramatrix Technologies Private Limited

Date: 14th August, 2025 Company Secretary & Compliance Officer **AERPACE INDUSTRIES LIMITED**

(FORMERLY KNOWN AS SUPREMEX SHINE STEELS LIMITED) CIN - L74110MH2011PLC214373

Regd. Add.: 1005, 10th Floor, A Wing, Kanakia Wall Street, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400 093 Tel no.: 022-69245000, Email: info@aerpace.com, Website: www.aerpace.com STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2025

	(Hs. in Lakhs)						
			Standalone			Consolidated	ı
Sr.	PARTICULARS	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
No.		30-Jun-25	31-Mar-25	30-Jun-24	30-Jun-25	31-Mar-25	30-Jun-24
1	Total Income from operations	101.42	97.85	54.04	13.91	20.17	10.93
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Excceptional and/or Extraordinary items)	(135.49)	(169.66)	(43.98)	(184.09)	(336.98)	(93.02)
3	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(135.49)	(169.66)	(43.98)	(184.09)	(336.98)	(93.02)
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(128.42)	(162.97)	(44.78)	(176.68)	(330.52)	(93.73)
5	Total Comprehensive Income for the period for the period [comprising*profit/ (loss) for the period after tax and share in profit/(loss) of joint venture and other comprehensive income (after tax)]	(128.42)	(160.41)	(44.78)	(176.68)	(328.02)	(93.73)
6	Paid-up equity share capital (face value of Re 1/- per share,fully paid up)	1,538.58	1,538.58	1,366.73	1,538.58	1,538.58	1,366.73
7	Other equity (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	-	-
7	Earning /(Loss) per share from Continuing operations (EPS) (of Re 1/- each) (not annualised)						
	Basic/ Diluted EPS	(0.08)	(0.11)	(0.03)	(0.11)	(0.22)	(0.07)

Date: 14th August 2025

Equity Share Capital

(Not Annualized)

Date: 14.08.2025

Date: 12.08.2025

discontinued Operations

and discontinued Operations

Reserves (excluding revaluation reserve) as shown

in the Audited Balance Sheet of the previous year

Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each)

The above financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards (Amendment) Rules, 2015 as amended.

2. The Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June 2025 has been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 14th August 2025 and have undergone 'Limited Review' by the statutory auditor of the Company.

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Rsults filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results are available on the website of the Bombay STock Exchange (www.bseindia.com)



Milan B Shah **Managing Director**

5839.16

(0.00)

(0.00)

VISAGAR FINANCIAL SERVICES LIMITED

Regd. Office: - 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (w), Mumbai-400058 Tel: 022-67424815, Website: www.vfsl.org, Email: info@visagar.co CIN: L99999MH1994PLC076858 EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2025 (₹ In lacs) Ended 30.06.2024 **PARTICULARS** 30.06.2025 31.03.202 1.03.2025 UNAUDITED UNAUDITED AUDITED AUDITED Total Income from operations 254.87 3057.49 12956.73 Net Profit / (Loss) for the period (before tax. exceptional and/or extraordinary items) (105.14)(234.47)(257.97) (16.19) Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) (105.14)(234.47)(257.97)(16.19)Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) (105.14) (234.35) (257.97 (16.07)Profit / (Loss) from discontinuing operations 0.00 0.00 0.00 0.00 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) (234.35)(257.97) (16.07) (105.14)

Basic EPS for the period from Continuing and (0.02)(0.04)Diluted EPS for the period from Continuing (0.02)(0.04)

5839.16

For Visagar Financial Services Limited Sd/ Tilokchand Kothar Chairman & Directo DIN: 00413627

5839.16

5839.16

(0.04)

(0.04)

VAGHANI TECHNO - BUILD LIMITED

903 & 904, KRUSHAL COMMERCIAL TOWER, GHATKOPAR-MAHUL ROAD, CHEMBUR (WEST),

MUMBAI - 400089, MAHARASHTRA; Email id- vtbl1987@gmail.com; Website - www.vaghanitechnobuild.com Audited Standalone Financial Results for the First Quarter Ended on 30th June, 2025

Sr.	Particulars		Quarter	Ended		Year Ended
No.		31.03.2025	30.06.2025	30.06.2024	31.03.2025	31.03.2024
		(Audited)	(unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	54.62	19.29	4.31	54.62	67.4
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,					
	Exceptional and/or Extraordinary items#)	21.14	9.59	0.86	21.14	23.11
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items#)	21.14	9.59	0.86	21.14	23.11
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	15.53	9.57	0.64	15.53	17
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	15.53	9.57	0.64	15.53	17
6	Equity Share Capital			522		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	- 211.26		194.26		
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)					
	1) Basic	0.30	0.18	0.00	0.01	0.33
	2) Diluted:	0.30	0.18	0.00	0.01	0.33

The above results is an extract of the detailed format of financial result for the first quarter ended on 30th March, 2025 filed with stock exchange under Regulation 33 of SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the Financial Results is available on the website of the stock exchange (www.bseindia.com) and the website of the company (www.vaghanitechnobuild.com)

The above results have been Audited by the Statutory Auditor of the Company and recommended by the Audit Committe

and Approved by the Board of Directors at their Meeting held on 12th June, 2025
These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles under Ind AS as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other

accounting principles generally accepted in India. The Company is engaged in the Real Estate Business and accordingly there are no reportable seg



For, VAGHANI TECHNO - BUILD LIMITED JATINKUMAR TULSIBHAI PATEL Managing Director (DIN: 01473158)

LEADING LEASING FINANCE AND INVESTMENT COMPANY LIMITED

Registered Office: 1716/1717, 17th Floor, Wing A, Chandak Unicorn, Dattaji Salvi Marg, Office Veera Desai Road, Andheri West, Mumbai-400053 Contact No. +91 9227140741 • Email Id: leadingleashing@gmail.com Website.www.llflltd.in • CIN: L65910MH1983PLC451092

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2025

Sr.	Particulars	Qua	Quarter Ended		
No.		30/06/2025	31/03/2025	30/06/2024	31/03/2025
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (net)	1692.02	1057.09	273.34	2900.19
2	Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and / or Extraordinary items)	688.19	350.54	(1.55)	255.50
3	Profit / (Loss) for the period (before Tax after				
	Exceptional and / or Extraordinary items)	688.19	623.65	(1.55)	528.61
4	Profit / (Loss) for the period (after Tax,				
	Exceptional and / or Extraordinary items)	567.02	470.88	(1.55)	375.84
5	Total Comprehensive Income for the Period				
	[Comprising Profit / (Loss) for the period (after Tax)				
	and other Comprehensive Income (after Tax)]	0.00	0.00	0.00	0.00
6	Paid Up equity share capital				
	(Face Value of Rs. 10/- each)	5385.6	4395.66	1067.00	4395.66
7	Basic and Diluted EPS (Not Annualized) (Rs.)				
	Basic	0.11	0.11	(0.00)	0.09
	Diluted	0.11	0.11	(0.00)	0.09

Notes: (1) Based on the recommendations of the Audit Committee and the Board of Directors at their respective Meetings held on 14th August, 2025, approved the standalone Unaudited financial results for the quarter ended 30th June, 2025 along with Limited Review Report as required under Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. (2) The result is also available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity at https://llflltd.in/financial-results/



lace: Mumbai

For, Leading Leasing Finance and Investment Company Limited Sd/- Kurjibhai Rupareliya - Managing Director - DIN: 05109049



PUBLIC NOTICE

Notice is given to all concerned that my clien MRS. SONAM JEETEN SHAH is sole owner of the Room No.B-7 in Charkop (1 Urvidarshan CHS. Ltd., situated at Plo No.540, Road No.RSC-55, Sector-5 Charkop, Kandivali (West), Mumbai - 400 067 and she desire to sell/transfer the said Roon to prospective purchaser/s.

Also note that the original Allotment Lette issued by the M.H. & A.D. Authority in the name of allottee MR. PRADEEP GAJANAN KOLGE pertaining to the said Room, is lost/misplaced from my client.

Any person/bank/financial institution etc having any right, title or interest by way o sale, mortgage, lease, lien, gift, tenancy ownership etc. pertaining to the said Room shall make it known in writing to the undersigned with supporting documents within 14 (fourteen) days of the publication hereof, failing which any such claim shall be deemed to be non-existent or waived.

RAJENDRA B. GAIKWAD Advocate, High Court, Room No. D-46, Milap CHSL. Plot No.183, Sector-1, Charkon Kandivali (W), Mumbai - 400067 Place: MUMBAI Date: 15/08/2025

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given tha Akbari Abu Hamza Ansari (DOB 07/11/1996) daughter of Abu Hamza Ansari, currently living at Madni Masjid Padma Nagar Zopadpatti, Road No. 14 Baiganwadi, Govandi, Mumbai

I Akbari Abu Hamza Ansari have since applied for my Birth Certificate at Tehsildar Off., Kurla-Mulund, Mumbai. I hereby legally invite claims from any all having any objections / claims within 15 days from the date of publication of this notice with supporting documents. not, thereafter all objections / claims wil be considered null & void Date: 15 August 2025 Sd/

> Mrs. Akbari Abu Hamza Ansar Call-8104089749

जाहीर सूचना

दर्शना धनंजय व्यास हे खोली क्रमांक ए-३, इमारत, द वर्सो वा साईकृपा सीएचएस. लिमिटेड, प्लॉट क्रमांक एडी-१५ आरएससी-३१, सी.टी.एस. क्रमांक १३७४-बी, व्हिलेज वर्सोवा के-वेस्ट वॉर्ड, एस.व्ही.पी. नगर, म्हाडा लेआउट वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३ (यापुढे उत्त परिसर म्हणून संदर्भित) चे मालक आहेत. त्यांनी आमच्य क्लायंट युको बँक (बँक), अंधेरी (पश्चिम) शाखा, मुंबई-४०० ०५३ कडे सदर परिसर गहाण ठेवला होता. सदर जागेच्या बाबतीत ४१ ते ४५ पर्यंतचे मूळ शेअर सर्टिफिकेट क्रमांक ०९, दिनांक ०५.१०.१९९७ मध्ये प्रत्येकी ५०/-रुपयांचे पाच शेअर्स होते, ते हरवले आहे आणि बँकेला सापडत नाही.

सदर जागेबाबत कोणत्याही स्वरूपाचा कोणताही कायदेशीर दावा किंवा अधिकार असलेल्या कोणत्याही व्यक्तीला विनंती आहे की त्यांनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून सात दिवसांच्या आत सर्व सहाय्यक कागदपत्रांसह अधोस्वाक्षरीकर्त्यांना कळवावे. अन्यथा असा दावा त्यावरील माफ केला आहे असे मानले जाईल. दिनांक १५ ऑगस्ट २०२५

> UNISAN आणि कंपनीचे वकील ॲड. युनूस एच. मेमन मालक, ४०६ मोरया इस्टेट,न्यू लिंक रोड. अंधेरी (पश्चिम), मंबई, ४०० ०५३ ईमेल: unisan.adv@gmail.com ९८२०० ९८६९१

बँक ऑफ बडोदा

श्री. जर्येंद्र जयवंत पाटील

मालक मे.कांता खाणावा**ळ**

रोज

दे.'मुंबई लक्षदीप'

जाहीर नोटीस

तमाम लोकांस याद्धारे कळविण्यात येत आहे की, माझे अशिल श्री . झाकीर हुसेन यांच्या फ्लॅट क्रं . १०६, वी विंग़ अस्ताना इ रेहमत को .हौ .सो .लि . साई अशिश वि, प्लॉट नं ३४, अस्मिता सुपर मार्केट समोर, एच डी एफ सी वॅक लेन, मिरारोड (पु) ठाणे वावत अस्ताना इ रेहमत को .हौ .सो .लि . यांनी दिलेला भाग दाखला क्रं १९ भाग क्रं . ९१ ते ९५ हे अस्मिता सुपर मार्केट ते मिरारोड रेल्वे स्टेशन येथे रिक्षाने प्रवास करतांना रिक्षेत दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी हरवले आहे, तसेच माझ्या अशिलाने सदर संस्थेकडे भाग दाखल्याची नक्कल मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे याबाबतीत कोणचाही काही हरकत/दावा असल्यास तर त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झालेल्या तारखेपासुन १४ दिवसाच्या आत खालील दिलेल्या पत्यावर कळवावे . सदर नमद दिवसात हरकत न आल्यास सदर संस्था माझ्या अशिलांला भाग दाखल्याची नक्कल रेण्याची कार्यवाही सुरू करतील 🏮

> हरीश प भंडारी (वकील) शॉप नं १२१, सोनम शॉपिंग सेंन्टर, गोल्डन नेस्ट फेस ६, मिरा भाईदर रोड, मिरा रोड, ठाणे

कार्यचलनातन एकण उत्पन्न

अपवादात्मक बाबनंतर)

नेव्वळ नफा/(तोटा)

रकुण सर्वंकष उत्पन्न

--मरणा केलेले समभाग भांडवल

गर्यचलनातून एकूण उत्पन्न

दिनांक: १३.०८.२०२५

ठिकाण: मुंबई

...प्रतिवादी

दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ विभाग वसई यांच्या न्यायालयात,

संक्षिप्त दावा क्र.१६/२०२१

(दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या आदेश ३७ अंतर्गत)

वर्तमानपत्र प्रकाशनाने बदली केलेल्या सेवेच्या पद्धतीद्वारे प्रतिवादींना समन्स

पाठविण्याचा अर्ज.

१. वादी असे सादर करतो की वरील प्रकरणात बेलीफ अहवालात असे म्हटले आहे की प्रतिवादींना

वादीने पुढे असे म्हटले आहे की वादीच्या सदर कारण शीर्षकात नमूद केलेल्या प्रतिवादींचा पत्ता

हा वादीला उपलब्ध असलेल्या प्रतिवादींचा एकमेव शेवटचा ज्ञात पत्ता आहे. वादीने पुढे असे

म्हटले आहे की, त्यांच्याकडे सदर प्रतिवादींचे इतर कोणतेही पत्ते नाहीत ज्यामुळे सदर समन्स

वादी पुढे असे सादर करतात की, प्रतिवादीचा शेवटचा ज्ञात पत्ता विरार पूर्व येथे आहे आणि कृपया

महाराष्ट्रात प्रकाशित होणाऱ्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये सदर समन्स प्रकाशित करण्याची परवानगी

द्यावी. वादी हा अर्ज दाखल करत आहे कारण त्यानंतर सदर प्रतिवादींनी असे म्हणू नये की त्यांना

म्हणून वादीचा असा युक्तिवाद आहे की, परिस्थितीत, वादीला महाराष्ट्रात प्रकाशित होणाऱ्या दफ्री

प्रेस जर्नल (इंग्रजी) आणि मुंबई लक्षदीप (मराठी) दैनिक वृत्तपत्रांमध्ये वृत्तपत्र प्रकाशनाच्या

(अ) वादीला महाराष्ट्रात प्रकाशित होणाऱ्या द फ्री प्रेस जर्नल (इंग्रजी) आणि मुंबई लक्षदीप

(मराठी) दैनिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशनाच्या माध्यमातून प्रतिवादीवर वरील वादीत समन्स

(क) या माननीय न्यायालयाला योग्य आणि योग्य वाटेल अशा पुढील आणि सवलतींसाठी.

माध्यमातून प्रतिवादीवर पर्यायी सेवेद्वारे समन्स बजावण्याची परवानगी देण्यात यावी.

समन्स पाठविण्यास मनाई होती कारण ते त्या पत्त्यावर उपस्थित नव्हते

वादीच्या सत्य प्रतीसह सदर प्रतिवादींना बजावणे शक्य नाही.

म्हणून अर्जदार अशी प्रार्थना करतो की:-

(ब) प्रकाशनांचा खर्च कार्यवाहीच्या खर्चात जोडला जावा

बजावण्याची परवानगी मिळावी.

दिनांक: १५.०८.२०२५

देनांक: १३.०८.२०२५

करपूर्व कालावधीकरता निव्वळ नफा/(तोटा)

--रनंतर कालावधीकरता निव्वळ नफा/(तोटा)

उत्पन्न प्रतिभाग (रू.२/-प्रत्येकी)

टेप: १) नियम ४७(१)(ब) नुसार एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती

आणि कंपनीच्या www.ewfcpl.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

अ–नियंत्रित व्याज

लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

कर व अपवादात्मक बाबनंतर कालावधीक

pरपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

दिनांक : १३.०८.२०२५

संपलेली तिमाही

49८६.६८

40.00

90.29

0.02

(२.६४)

0.39

३०.०६.२४

9209.39

993.48

993.48

८४.90

0.04

0.04

८९५१.२५

30.48

इस्ट वेस्ट फ्रेट कॅरियर्स लिमिटेडकरित

अजाझ शफी मोहम्मद

ठिकाण : मुंबई

इस्ट वेस्ट फ्राईट कॅरियर्स लिमिटेड

(पुर्वीची इस्ट वेस्ट होल्डींग्ज लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालय: ६२, आदर्श इंडस्ट्रीयल इस्टेट, सहार चकाला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९९.

सीआयएन:एल७४११०एमएच१९८१पीएलसी२९८४९६, ई–मेलःcs@ewfcpl.in, वेबसाईट:www.ewhl.in

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकत्रित अलेखापरिक्षीत

वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

4६६९.२0

(२५.७०)

(24.00)

(२५.२०)

(80.30)

(0.03)

(43.09)

सेबी (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्य तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव/एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेजच्या www.bseindia.com

पीबीए इन्फ्रास्ट्रक्चर लि.

नोंदणीकृत कार्यालय: ६११/३, व्ही.एन. पुरव मार्गे, चेंबूर, मुंबई-४०००७१. वेबसाईट:www.pbainfra.in, ई-मेल:pbamumbai@gmail.com, दर:(0२२) ६१२७७२००/०१/०२. फॅक्स:(0२२) ६१२७७२०३. सीआयएन: एल४५२००एमएच१९७४पीएलसी०१७६५३ ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ चे नियम ४७(१) पहा)

अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
क्र.		३०.०६.२५	३०.०६.२४	३१.०३.२५	३१.०३.२५
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७१७.४६	9340.६८	9६२६.५७	84८७.९8
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक				
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(३४.८६)	9८.५४	२१६.७२	938.40
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक				
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(३४.८६)	9८.५४	२१६.७२	938.40
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक				
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(३४.८६)	9८.५४	302.33	२२२.१८
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित				
	नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	-	-	-	-
ξ.	इतर समभाग भांडवल	१३५०.०६	१३५०.०६	१३५०.०६	१३५०.०६
७.	राखीव (पुर्नमुल्यांकित राखिव वगळून) मागील वर्षाच्या				
	लेखापरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे	_			(१२८२६.२५)
८.	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)				
	(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)				
L	१. मूळ	(0.२६)	0.98	२.२४	9.६५
	२. सौमिकृत	(०.२६)	0.98	२.२४	9.६५
टिप	:				

वरील निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर १३.०८.२०२५ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालव मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेजेंसच्या www.bseindia.com वेबसाईटक



(रु.लाखात

संपलेले वर्ष

39.03.24

२८६६८.८८

233.90

233.90

949.63

२२.३६

923.09

2449.40

0.90

२७१६७.९४

£3.82

ार्यचलनातून एकूण उत्पन्न

पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)

दिनांकः १२.०८.२०२

(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)

वाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)

बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)

ाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)

करपर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मव

रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मव

लावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता

। । स्वीव / मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्राकानुसा

वैकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वैकष उत्पन्न (करानंतर))

संचालक मंडळाच्या वतीने व करिता सही/ नारायण पी. बेलानी

व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०२३९५६९३

वाघानी टेक्नो-बिल्ड लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ९०३ व ९०४, कृषल कमर्शियल टॉवर, जीएम रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००९, महाराष्ट्र

३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरीता लेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

५४.६२

२१.१४

२१.१४

१५.५३

0.30

0.30

) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेर

३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपुर्ण वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्य

) वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे लेखापरिक्षण करण्यात आले व लेखासमितीद्वारे शिफारस करण्यात आले आ

) हे आर्थिक परिणाम कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या खपव -ड अंतर्गत मान्यता आणि मापन तत्त्वांनुसार तयार केले ग्रं

आहेत आणि त्याखाली जारी केलेले संबंधित नियम आणि भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणाऱ्या इतर लेखा तत्त्वांसह वाचले गेले आहेत

www.vaghanitechnobuild.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

१२.०६.२०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

) कंपनी रिअल इस्टेट व्यवसायात गुंतलेली आहे आणि त्यानुसार कोणतेही रिपोर्ट करण्यायोग्य विभाग नाहीत.

ठिकाण: मुंबई

संपलेली तिमाही

9.49

9.49

٥.٩٥

٥.٩٧

39.03.7074 30.06.7074 30.06.7078 39.03.7074 39.03.707

४.३१

0.८६

0.८६

0.६४

०.६४

0.00

५४.६२

२१.१४

२१.१४

१५.५३

२११.२६

२३.११

२३.११

*१*७

१९४.२६

0.33

सही/

जतिनकुमार तुलसीभाई पटे

(डीआयएन:०१४७३१५८)

...अर्जदार

मेसर्स अभिता बान्

अर्जदार विकलांसाठी

दिनांक: १२.०८.२०२५

(रु.लाखात)

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टीक्स लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८१पीएलसी०२४३४०

२०५, एन्टरप्रायझेस सेन्टर, नेहरू रोड, ऑर्चिड हॉटेलच्या बाजुला, विलेपार्ले (पुर्व), मुंबई-४०००९९, महाराष्ट्र, भारत. दूर.:+९१-२२-६७३१२३४५, ई-मेल:CS@flomicgroup.com

३० जून २०२५ रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता मर्यादित पुर्नविलोकन अहवालासह अलेखापरीक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचे अहवाल

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव (वित्तीय निष्कर्ष) अहवाल लेखासिमतीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या १२ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या सभेत मान्य करण्यात

टीप: ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या https://flomicgroup.com/ वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या https:// www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टीक्स लिमिटेडकरिता

सही/-

लॅन्सी बारबोझा

व्यवस्थापकीय संचालिका

डीआयएन:००४४५००

द्रः:९१-२२-६७३१२३४५, ई-मेलःcs@flomicgroup.com

DYNACONS

ार्या.पत्ता: ७८, रतनज्योत इंडस्ट्रियल इस्टेट, इरला लेन, विलेपार्ले (प), मुंबई–४०००५६. सीआयएन:एल७२२००एमएच१९९५पीएलसी०९३१३०, वेबसाईट:www.dynacons.com

आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ व त्यातील लागु नियमानुंसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे कॉर्पोरेट कार्यालय ३रा मजला, ए विंग, सनटेक सेन्टर, सुभाष रोड, विलेपार्ले (पं.), मुंबई–४०००५७ येथे **बुधवार** 93 ऑगस्ट, २०२५ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत कंपनीद्वारे घोषित वित्तीय वर्ष २०२५-२०२ . रिता अंतरिम लाभांश देण्याच्या उद्देशाकरिता नोंद दिनांक म्हणून कंपनीने २२ ऑगस्ट, २०२५ निश्चित केर्ल

ांतरिम लाभांश, घोषित झाल्यास ज्या समभागधारकांची नावे नोंद दिनांक **शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५** रोजी शेअर्सचे लाभार्थी मालक म्हणून डिपॉझिटरीच्या नोंदीत आहेत किंवा कंपनीच्या सदस्य नोंद पुस्तकात आहेत

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे वास्तविक स्वरुपात मागधारणे संदर्भात त्यांचे बँक खाते तपशील, पत्ता बदल इत्यादी सादर करावे आणि विद्युत स्वरुपात भागधारण असल्यास संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे तपशील नोंदवावे

उपरोक्त माहिती कंपनीच्या www.dynacons.com आणि कंपनीचे शेअर्स जेथे सचिबद्धत आहेत त्य www.bseindia.com व www.nseindia.com वर उपलब्ध आहेत

> संचालक मंडळाच्या आदेशान्व डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्युशन्स लिमिटेडकरित सही / - धर्मेश अंजारीय कार्यकारी संचालक व सीएफ3

ठिकाण: मुंबई दिनांक: १३ ऑगस्ट, २०२५

श्री सालासार इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

सीआयएन:एल६५९९०एमएच१९८०पीएलसी०२३२२८ र्यालय: ४०४, निरंजन, ९९ मरीन ड्राईव्ह, मरीन लाईन्स, मुंबई–४००००२ दूरध्वनी:०२२-२२८५२७९७, फॅक्स:०२२-६६३२४६४८ ई-मेल: vistaurban@gmail.com | वेबसाईट: www.sajaydevelopers.com

२०.०६.२०२५ रोजी संपत्रेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष

संपलेली संपलेर्ल संपलेली संपलेली तिमाही तिमाही तिमाही 30.0**६**.२५ 30.08.28 ३०.०६.२५ ३०.०६.२१ गर्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 32.40 4६.90 गलावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, विशेष 24.34 40.02 330.84 करपर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष ६१.७९ 24.34 40.02 330.84 रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा 'विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर*) 82.90 98.80 84.80 २४६.८५ . जालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) प्तमभाग भांडवल \$80.20 490.20 6,80,20 490.20 राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रु. १० / - प्रती)

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंज सह सादर करण्यात आलेली ३०.०६, २०३५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंप्रनीच्या www.sajaydevelopers.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

0.20

0.00

0.00

3.48

3.48

0.09

0.09

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३.०८.२०२५ रोजी झालेल्या संचालव जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीचे निष्कर्ष हे सहकार मंत्रालयाद्वारे सुचित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस

नसार तयार केले आहेत.

शैलेश हिंगरह

DCB BANK

ठिकाण: मुंबई

ापकीय संचालव

दिनांक: १३.०८.२०२५

वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

(सीआयएन: एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८२९९२) नोंदणीकृत कार्यालय: २०५ए, हरी चेंबर्स, एस.बी. मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. द्र.:६६१८४०१६/

४ था मजला, लॉयड्स रोड, गोपाळपुराम, चेन्नई- ६०० ०८६

६६१८४०१७, ई–मेल: cosec@wallfort.com, वेबसाईट: www.wallfort.com

३0वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५ रोजी दु.४.००वा. (भाप्रवे) एजीएम घेण्याकरिता वितरीत केलेल्य रजीएमच्या सूचनेत नमूदप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सामायिक ठिकार्ण भागधारकांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय एजीएम संचालित होईल. सहकार मंत्रालयाचे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० सहवाचिता नवीनतम सर्वसाधारण परिपत्रक क्र.०९/२०२४ दिनांक १९ सपटेंबर, २०२४ (यापुढे एकत्रित एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ) आणि परिपत्रके दिशनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२, जानेवारी, २०२३, ६ ऑक्टोबर, २०२३, ७ ऑक्टोबर, २०२३ आणि ३ ऑक्टोबर, २०२४ (सेबी परिपत्रके) आणि कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ नुसार कंपनीच्या सदस्यांची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होईल.

एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे आणि व्हीसी/ . ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित भागधारकांचे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२४–२५ (वार्षिक अहवाल) करिता वार्षिक अहवाल ज्य सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना एमसीए परिपत्रके व सदर सेबी परिपत्रकानुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहेत. सदस्यांनी नोंद घ्यावी की, एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल हे कंपनीच्या <u>www.wallfort.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत तसेच बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावावर मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा (एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून) दिलेली आहे. तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा (ई-वोटिंग) कंपनीने दिलेली आहे. भागधारकांना ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नियुक्त केली आहे. ई–वोटिंगकरिता माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. ज्या भागधारकांचे ई–मेल यापुर्वीच कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांनी एजीएम सूचनेत नमुद ई–वोटिंगकरिता माहितीचे

ज्या भागधारकांचे कंपनी/डिपॉझिटरी/सहभागीदारकडे ई-मेल नोंद नसल्यास त्यांना विनंती आहे आधार (आधारकार्डची स्व–साक्षांकीत–स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशील निबंधक व भागहस्तांत प्रतिनिधी यांना <u>service@satellitecorporate.com</u> मेलवर पाठवावे. **२) डिमॅट भागधारकांसाठी–**तुमचे संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे तुमचा ई–मेल व मोबाईल क्रमांक अद्यायावत करावे. ३) वैयक्तिक डिमॅट भागधारकांकिरता-तुमचे संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक अद्यायावत करावे जे ठेवीदारामार्फत आभासी सभेत सहभाग व मतदानाकरिता अनिवार्य आहे.

> दीपक लाहोटी पूर्ण वेळ संचालक आणि सीएफओ

परिशिष्ट-४ (नियम ८(१)) ताबा सचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **डीसीबी बँक लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नेयम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता कर्जदार **(कर्जदार व सह**-कर्जदार) यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

कर्जदार व सह-कर्जदार यांनी रक्कम परत करण्यात अयशस्वी झाल्यामुळे, कर्जदार, सह-कर्जदार आणि प्तर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, **१२ ऑगस्ट, २०२५** रोजी अधिनियमाच्या कलम १३ च्या उपकलम (४) आणि नियम ८ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट रूल्स २००२ च्या कलम १४(१) अंतर्गत त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **ताबा** स्वाक्षरीकर्त्यांनी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, (स्थावर मालमत्तेचे तपशिल) सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार

केलेला असल्यास त्यांनी **डीसीबी बँक लिमिटेड**कडे नमूद रक्कम जमा करावी.

प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम्

(८) च्या तरतुदींकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.

مدر در ۱۰۰۰ المنتقل المستقل (۱۹

१) मागणी सूचना दिनाक	08.02.2024
कर्जदार आणि सह-कर्जदाराचे नाव	श्री. दीपक कृष्णा पडेकर व श्रीमती प्रियांका दीपक पडेकर
कर्ज खाते क्र.	DRHLVAS00576413 and DRBLKEC00578995
एकूण थकबाकीची रक्कम	दिनांक ४ फेब्रुवारी, २०२५ रोजी देय रक्कम रु.२०,६५,०४६/- (रुपये वीस लाख पासष्ट हजार सेहेचाळीस फक्त)
स्थावर मालमत्तेचे वर्णन	अपार्टमेंट क्र.१०३, क्षेत्रफळ २५.८१ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, १ला मजला, इमारत क्र.ई-०६, मास हौिसंग योजना, जमीन प्लॉट क्र.१, सेक्टर क्र.४०, खारघर, नवी मुंबई येथील जागेचे सर्व भाग व खंड. (प्रतिभूत मालमत्ता).
२) मागणी सूचना दिनांक	१२.0९.२0२४
कर्जदार आणि सह–कर्जदाराचे नाव	श्री. आयुब याकुबअली अन्सारी, स्वर्गीय श्री. याकुबअली अष्ठतरअली अन्सारी यांचे ज्ञात आणि अज्ञात कायदेशीर वारस प्रतिनिधी, श्रीमती फेहमीदाबानो याकुबअली अन्सारी व श्री. आयुब याकुबअली अन्सारी, श्रीमती फेहमीदाबानो याकुबअली अन्सारी आणि मे. टीम वर्कचे प्राधिकृत व्यक्तीद्वारे प्रतिनिधी
कर्ज खाते क्र.	01159000000426
एकूण थकबाकीची रक्कम	दिनांक १२ सप्टेंबर, २०२४ रोजी देय रक्कम रु.३७,७९,९११.४२/- (रुपये सदोतीस लाख एकोणऐंशी हजार नऊशे अकरा आणि पैसे बेचाळीस फक्त)
स्थावर मालमत्तेचे वर्णन	फ्लॅट जागा क्र.३१२, क्षेत्रफळ ६८० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, ३रा मजला,

सीटीएस क्र.४२२, महापालिका वॉर्ड क्र.एल, कुर्ला आगाराजवळ, एस.जी. बर्वे मार्ग, कुर्ला (प.), मुंबई, तालुका कुर्ला, जिल्हा व उप-जिल्हा मुंबई उपनगर येथील जागेचे सर्व भाग व खंड. (प्रतिभूत मालमत्ता) दिनांक: १५.०८.२०२५ प्राधिकृत अधिकारी ठिकाण: नवी मुंबई, मुंबई उपनगर डीसीबी बँक लिमिटेड

सदर नोटीसमध्ये नमुद केलेल्या सर्व मजकुराबाबत अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील

प्रसिद्ध केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.

राधा अपार्टमेंटस् को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, बांधकाम

की, त्यांनी ई-वोटिंगकरिता युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल नोंदीकरिता खालील सूचनांचे पालन करावे : **१) वास्तविक भागधारकांसाठी-**फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत),

वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडसार्ठ

PARAmatrix®

पॅरामॅट्रिक्स टेक्नॉलॉजीस लिमिटेड

सीआयएन: एल७२२००एमएच२००४पीएलसी१४४८९० नोंदणीकृत: ई-१०२, पहिला मजला, सानपाडा रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स,

सानपाडा, नवी मुंबई - ४०० ७०५ **दूरध्वनी:** +९१-२२-४१५१८७००, ईमेलः info@paramatrix.com, www.paramatrix.com

२१वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-वोटिंग माहितीची सूचना

सूचना देण्यात येत आहे की, मे. पॅरामॅट्रिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड (कंपनी) ची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ रोजी स.११.३० वा. भाप्रवे** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य दृकश्राव्य माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल जेणेकरून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर विचारविमर्श करता येतील.

३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल फक्त त्या सर्व सदस्यांना इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवण्यात आला आहे ज्यांचे ई-मेल पत्ता कंपनीकडे किंवा कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी म्हणजेच बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ('बिगशेअर')/ डिपॉझिटरी सहभागीदार/डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत आहेत. शिवाय, सेबी एलओडीआरच्या नियम ३६(१)(ब) नुसार, ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल पाहण्यासाठी वेब-लिंक प्रदान करणारे पत्र पाठवण्यात आले आहे. वार्षिक अहवाल ई-मेलद्वारे आणि सेबी एलओडीआरच्या नियम ३६(१)(ब) अंतर्गत पत्रांद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेसह पाठवण्याचे काम गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५ रोजी

सदस्यांनी नोंद घ्यावी की वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्य www.paramatrix.com या वेबसाइटवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com या वेबसाइटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

सोमवार, १ सप्टेंबर २०२५ या अंतिम तारखेला म्हणजेच शेअर्स धारण करणारे सदस्य एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे सामान्य व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंग / एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि व्हीसी / ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित

काही महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत: वारि

वाषिक सवसाधारण सभत मतदान करण्यासाठा पात्रता निश्चित करण्याची अंतिम तारीख	सामवार, १ सप्टबर, २०२५
रिमोट ई-व्होटिंग सुरू होण्याची तारीख आणि वेळ	बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५ स.०९:०० वा.(भाप्रवे)
रिमोट ई-व्होटिंग संपण्याची तारीख आणि वेळ	रविवार, ७ सप्टेंबर, २०२५ सायं.५:००वा.(भाप्रवे)
स्पीकर नोंदणी सुरू होण्याची तारीख आणि वेळ	मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५ स.९:०० वा.(भाप्रवे)
स्पीकर नोंदणी समाप्तीची तारीख आणि वेळ	शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५ (सायं.५:०० वा.(भाप्रवे)

रिमोट ई-व्होटिंग पध्दत १ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ५:०० वा. बंद केले जाईल आणि एकदा सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. व्हीसी/ ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत सामील होण्याची सुविधा सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ रोजी स. ११:०० वा. पासून (भाप्रवे) सुरू राहील आणि सदस्यांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध

एजीएम दरम्यान मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि व्हीसी सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावावर मतदान केलेले नाही आणि अन्यथा असे करण्यास मनाई केलेली नाही, ते एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएमपर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य देखील एजीएममध्ये उपस्थित राह शकतात परंत त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही, ज्यांची नावे कट-ऑफ तारखेला सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा ठेवीदारांनी राखलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदवलेली आहेत त्यांना एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगची सुविधा मिळू शकेल.

वर विनंती पाठवू शकता.

पॅरामॅट्रिक्स टेक्नॉलॉजीस लिमिटेडकरिता (पूर्वीची पॅरामॅट्रिक्स टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात)

राशेष मेहत ठिकाण: नवी मुंबई व्यवस्थापकीय संचालक व सीएफओ दिनांक: १४ ऑगस्ट, २०२५ डीआयएन: 0८ 0९७१९७

माननीय मद्रास उच्च न्यायालयासमोर (सामान्य मूळ अधिकार क्षेत्र) ओ.ए. क्रमांक ६२४ / २०२५

आणि एआरबी. ए. क्र. ७९५/ २०२५ विवत्ती कॅपिटल लिमिटेड त्याचे अधिकत स्वाक्षरीकर्ता नोएल जेम्स

मेसर्स बोगमॅलो एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर १. अभिजित दत्तात्रय वाझे

पत्ता: एफ क्रमांक: १५०८, १५ वा मजला, टाटा सेरेन सीपीएलएक्स, पोखरण रोड क्रमांक २, माजीवाडा, ठाणे - ४००६१० कृपया लक्षात घ्या की वरील प्रकरण तुमच्या उपस्थितीसाठी २६.०८.२०२५ रोजी सुनावणीसाठी

ठेवण्यात आले आहे. २६.०८.२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता माननीय न्यायालयात उपस्थित राहण्याची सोय करा, अन्यथा तुमच्या अनुपस्थितीत प्रकरणाची सुनावणी होईल.

श्री राम अरविंद अपार्टमेंट क्रमांक ३५६, (पहिला ब्लॉक),

पहण्याची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेच्या नोट्समध्ये दिली आहे.

काही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा टोल फ्री क्र.: १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करू शकता किंवा सुश्री अपेक्षा गोजमगुंडे सहाय्यक व्यवस्थापक यांना evoting@nsdl.com

सही/

शुभदा महेंद्र शिकें कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

दिनांक: १३ ऑगस्ट, २०२५

(डीआयएन-०१७६५५११)

वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pillarinvestments.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सही/



		९वानव			
अ.	तपशील	३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	३०.०६.२०२४	३१.०३.२०२५
姷.		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१५६.४४	43.82	48.38	२३०.३२
၃.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा				
	विशेष साधारण बाबपूर्व #)	१०७.३४	(१२५.00)	00.5\$	₹3.8€
Э.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक				
	आणि/र्किवा विशेष साधारण बाब आणि/र्किवा अल्पाकृती व्याज पूर्व #)	१०७.३४	(१२५.00)	0el.56	33.8%
γ.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक				
	आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज नंतर #)	60.05	(१३४.५४)	00.56	२३.९१
۹,	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष				
	नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	60.05	(१३४.५४)	00.56	२३.९१
ξ.	समभाग भांडवल	१९८.५0	१९८.५०	१९८.५0	१९८.५0
lg.	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित				
	ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-	३६५.५३
८.	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)				
	१. मूळ	₹.0३	(६.७८)	१.९५	१.२0
	२. सौमिकृत	₹.0३	(5.06)	१.९५	१.२0
किए मोती (विक्रियों) ऑह अस दिस्क्रोन विकासरिया रेमालेका २०१८ च्या विमा ३३ अन्त्रो प्रश्रंह प्रकानेनार मारा कामात आर्वेजी नैपासिक					